

## कंत्राटी पदे भरण्यासाठी जाहिरात

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई ही मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांच्या विकासाला प्रोत्साहन देणारी एक स्वायत्त संस्था आहे. संस्थेच्या विविध प्रकल्पांकरिता भरावयाच्या पदांचे पदनाम व संख्या आणि मानधन खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	पद संख्या	मानधन (रुपयात)
१	समन्वयक	१	३५,०००/-
२	डेटा एंट्री ऑपरेटर	१	२५,०००/-
३	मदतनीस	१	१५,०००/-
४	प्रकल्प सहाय्यक	२	२०,०००/-
५	संगणक सहाय्यक	२	२०,०००/-

- प्रत्येक पदासाठी अर्हता खालीलप्रमाणे राहिल.

### (१) समन्वयक :-

- उमेदवाराने मराठी वाङ्मय व भाषा किंवा मराठी भाषेशी संबंधित भाषाविज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणी मिळवून पदवी धारण केलेली असावी अथवा कोणत्याही शाखेचा मराठीवर प्रभुत्व असलेला पदवीधर असावा.
- उमेदवारास मराठी भाषा व साहित्य, भाषाविज्ञान, मराठी भाषेची सद्यस्थिती व समस्या यांचे ज्ञान असावे.
- उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
- उमेदवारास संगणकावर स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता व युनिकोड वापराचे ज्ञान असावे. त्यास युनिकोड संकेत प्रणालीच्या वापराचे ज्ञान असावे.

### (२) डेटा एंट्री ऑपरेटर:-

- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी.
- उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
- उमेदवारास संगणकावर स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता असावी.

(३) मदतनीस :-

- अ) उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण असावा.
- ब) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
- क) उमेदवार MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा, संगणकावर मराठी वापरण्याचे ज्ञान असावे.

(४) प्रकल्प सहाय्यक :-

- अ) उमेदवाराने मराठी विषयातील पदवी धारण केलेली आहे अथवा कोणत्याही शाखेचा मराठीवर प्रभुत्व असलेला पदवीधर असावा.
- ब) उमेदवारास मराठी भाषा व साहित्य, भाषाविज्ञान, मराठी भाषेची सद्यस्थिती व समस्या यांचे ज्ञान असावे.
- क) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
- ड) उमेदवाराने शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून विहित केलेले "संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र" धारण केलेले असावे.

(५) संगणक सहाय्यक :-

- अ) उमेदवाराने बी. ई. (आयटी / कम्प्युटर सायन्स) / बी.एससी. (आयटी/कम्प्युटर सायन्स) / बीसीए / बीसीएस. यापैकी पदवी धारण केलेली असावी.
- ब) वेब डेव्हलपमेंट मधील किमान १ वर्षांचा अनुभव असावा. (php, mysql, js, css)
- क) मुक्त आज्ञावलीबाबत माहिती असावी व मराठीचे ज्ञान असावे / संगणकावर मराठी वापरता येण्याची माहिती असावी.

• कंत्राटी पद्धतीने नियुक्तीच्या अटी व शर्ती :-

१. वरील सर्व कंत्राटी पदांसाठी वयोमर्यादा सर्व साधारण प्रवर्गांच्या उमेदवारांसाठी ३८ वर्षांहून जास्त व मागासवर्गीय प्रवर्गांच्या उमेदवारांसाठी ४३ वर्षांहून जास्त नसावी.
२. वयोमर्यादा गणण्याचा दिवस ०१.०३.२०२२ राहिल. विशेष प्राविण्य धारण करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादेची अट शिथिल करण्याचे अधिकार निवड समितीस राहतील.
३. नियुक्तीच्या कालावधीत सोपविलेली विशिष्ट कामे पूर्ण करण्याची जबाबदारी उमेदवारावर राहिल. तसेच, कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, याबाबत बंधपत्र/हमीपत्र देणे बंधनकारक राहिल.
४. उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने देण्यात येणारी नियुक्ती किमान तीन महिन्यांसाठी असेल. तथापि, नियुक्तीस वेळोवेळी आणि आवश्यकतेनुसार मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.